

मिठी नदीखालून मेट्रोचे एकूण तीन किमीचे भुयार

लोकसत्ता खास प्रतिनिधि

मुंबई: कुलाबा-वांडी-सीधा या मेट्रो-३ प्रकल्पाच्या मार्गातील सर्वांत अवघड टप्पा समजाले जाणारे मिठी नदीखालील भुयारीकरण बुधवारी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.

वांडी-कुला संकुल ते धारावी या मिठी नदीखालून जाणाऱ्या अपव डाकून मार्गिकासाठी एकूण तीन किमीचे भुयारीकरण करण्यात आले आहे.

गोदावरी ३ या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) या वर्षी मार्चमध्ये डाकून मार्गिकीचे भुयारीकरण पूर्ण केले, तर गोदावरी ४ हे टीबीएम बुधवारी धारावी स्थानकात भुयारीकरण पूर्ण करून बाहेर आले. गोदावरी ४ या टीबीएमने वांडी-कुला संकुल स्थानकातील विवरगतुन (लांचिंग शाफ्ट) २१ ऑगस्ट २०१९ ला भुयारीकरणास

सुरुवात केली. त्यामुळे मेट्रो मार्गिकावरील धारावी ते सांताकूळ या पाचव्या टप्प्यातील संपूर्ण भुयारीकरणदेखील झाले आहे.

दोन्ही मार्गिकावरील एकूण ४८४ मीटर भुयारीकरण हे प्रत्यक्ष मिठी नदीच्या पाऊपालाली करण्यात आले. नदीपात्राचा भाग सोडल्यास उर्वरित भाग हा कांदळवन आणि दलदलीचा असल्याने त्याखालील भुयारीकरणाचा टप्पादेखील आव्हानात्मक होता. 'मुंबईतील मुंतामुंतीची भीषणिक रचना, भूगभातील पाण्याची उच्च पातळीशिवाय कोविड-१९, विषाणूच्या प्रादुर्भावामुळे येणाऱ्या मर्यादा यामुळे ह काम अधिकच कठीण होते,' असे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रण्यजित सिंहदे ओल यांनी सांगितले.



६.२ नीटर

मुखारावा
व्यास

२०-२४ नीटर

मिठी नदीपात्राच्या
पृष्ठमागापासून ते मुखाराव्या
तळापर्यंतवे अंतर

१४ नीटर

मिठी नदीपात्राच्या
पृष्ठमागापासून ते मुखाराव्या
वरैल वात्या मावापर्यंतवे अंतर

९ नीटर

मिठी नदीच्या तळापासून ते
मेट्रो मुखाराव्या वरव्या
टप्प्यापर्यंतवे अंतर

विशेष तंत्राचा वापर



देशातील नदीखालून मुखारीकरणाचा हा दुसरा प्रकल्प आहे. याकरिता टीबीएमच्या जोडीने अर्थप्रेक्षर बॉलिनिंग तंत्र वापरण्यात आले. टीबीएमच्या सालाच्याने हवा तेवढा माग खोदतावा वृहत्तांतूकी येणाऱ्या दाखानुसार खोदकमाचा वेग नियंत्रित केला जातो. तसेच वांडी-कुला संकुल ते विद्यानगरी या टप्प्यात मिठी नदी शेजास्त वाहत असल्यामुळे तेथेदेखील हेव तंत्र वापरले जात आहे. मुखाराव्याचे पाणी शिरू नव्ये यासाठी अवैक प्रकारची दक्षता घेण्यात आली आहे. मुखाराव्या सेगमेन्ट रिझगमच्ये गॅसकेटच 'हायड्रोफिलिक' घटकाचा वापर केला, जेणेकरून पाणी शिरलेव तरी क्षांघटक प्रसरण पावून पाण्याला अवरोध केला जाईल.

